

# **GG ENGINEERING LTD.**

An ISO 9001: 2015 Certified Company CIN: L28900MH2006PLC159174

24th July, 2024

Listing Compliance Department

BSE Limited

Phirozee Jeejeebhoy Towers

Dalal Street Fort,

Mumbai-400001

Scrip Code: 540614

<u>Sub</u>: <u>Newspaper Advertisement of unaudited Financial Results of the Company for the Quarter ended on 30<sup>th</sup> June, 2024</u>

Dear Sir/Madam,

We are enclosing herewith the copies of the newspaper advertisement relating to the publication of Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2024, as published in Financial Express (English newspaper) and Mumbai Lakshdeep (Regional newspaper) both dated 24<sup>th</sup> July, 2024 in compliance with the provisions of Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

We request you to kindly take the above information on record and oblige.

Thanking you,

Yours Faithfully, for **G G Engineering Limited** 

ATUL Digitally signed by ATUL

Atul Sharma (Managing Director) DIN: 08290588

Reg. Off: Off No. 203, 2nd Floor, Shivam Chambers Coop Soc Ltd., S.V Road, Goregaon West, Mumbai, Maharashtra-400104

**FINANCIAL EXPRESS** 

For Glance Finance Limited



No.1, Kanpur Road, Prayagraj- 211001

CIN: L26101UP1971PLC003491 Email: akd@triveniglassltd.com Website: www.triveniglassltd.com Tel: 0532-2407325

Statement of Standalone Audited financial results for the Quarter and year ended 30th June, 2024 Rs.in Lakhs

	Particulars	For the Quarter	For the Quarter	For the Quarter
	i articulars	ended 30.06.2024	ended 31.03.2024	ended 30.06.202
		Audited	Audited	Audited
1.	Total Income from operations	60.88	161.13	29.81
2.	Net Profit/ (Loss) from ordinary activities before tax	36.93	125.74	1.55
3.	Net Profit/ (Loss) for the period after tax (before Exceptional items)	36.93	125.74	1.55
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	36.93	125.74	1.55
5.	Other Comprehensive Income	-	-	-
6.	Paid-up equity share capital	1,261.94	1,261.94	1,261.94
7.	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of previous year)	4,408.75	4,408.75	4,408.75
8.	Earnings per share (for continued operations)		-	· -
	(a.) Basic	0.29	1.00	0.01
	(b.) Diluted	0.29	1.00	0.01
N	te . The above is an extract of the detailed	format of Quarterly//	nnual Financial Res	sults filed with the

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 duly approved by the Board of Directors in their meeting held on 22.07.2024. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and also on the website of the company (www.triveniglassItd.com).

Place: Prayagraj Date: 22.07.2024

J. K. Agrawal **Managing Director** 

Minimum Mark up

5% of last bid

Regd. Office:ICICI Bank Limited, ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, PICICI Bank Vadodara, Gujarat, Pin- 390 007. Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbal-400 051

Term of sale

100% in Cash

PUBLIC NOTICE-E-AUCTION OF ASSIGNMENT OF FINANCIAL ASSET(S) In terms of the policy of ICICI Bank Limited ("ICICI Bank") on Sale of Financial Assets and in line with the regulatory guidelines, ICICI Bank here by invites Expression of Interest ("EOI") from interested ARCs/ NBFCs/ Bank/ Fls for purchase of below Non-Performing Asset(s) ("Financial Asset") on the terms and conditions indicated herein under "Swiss Challenge Method". It is hereby clarified that confirmation of the name of successful bidder will be subject to final approval by the competent authority of ICICI Bank:

Base / Reserve Price / Anchor Bid

₹ 90.0 million

Sched	ule for E-Auction:	N.1
Sr.No	Activity	Date & Time
1.	Submission of Expression of Interest ("EOI") and execution of Non-Disclosure Agreement ("NDA") (if not already executed with the Bank)	Till July 31, 2024 by 05:00 PM
2.	Release of Offer Document along with Preliminary Information Memorandum ("PIM")	July 31, 2024 (after submission of NDA with Bank
3.	Access to data room for due diligence	July 31, 2024 till August 16, 2024
4.	Submission of Bid Form	August 19, 2024, latest by 05:00 PM
5.	Process of e-bidding	August 20, 2024 from 03:00 PM to 04:00 PM with auto extension of 5 minute Still sale is completed
6.	Declaration of the winning bidder	August 20, 2024 post closure of bidding process.
7.	Receipt of consideration amount and execution of Assignment Agreement and closure of transaction	Within 07 days from the date of acceptance of bid.

 The auction for the financial Asset(s) is under "Swiss Challenge Method", based on an existing offer in hand (Anchor Bid), who will have the right to participate in the auction process/ match the highest bid/ improve the offer. In case no bid is received which crosses the minimum mark up, Base/ Anchor Bid will be designated as the winning bid if it qualifies as per terms and conditions stipulated.

The sale of aforesaid Financial Asset(s) is on "As is Where is Basis", "As is What is Basis", and "Without

3. The e-bidding process, if required, will be conducted through M/s e-Procurement Technologies Ltd (Auction tiger) on the website of auction agency i.e. https://icicibank.auctiontiger.net as detailed above. The ebidding process shall be subject to terms & conditions contained in the offer document which will be made

available to Parties post execution of NDA For any further clarifications with regard to data room, terms and conditions of the auction, kindly contact Mr. Jignesh Shelani (7574821846) and for submission of EOI/Bids, email at jignesh.shelani@icicibank.com and vijayc.kumar@icicibank.com or send by post to Mr. Jignesh Shelani at ICICI Bank Towers, Bandra- Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400 051.

ICICI Bank will not be responsible/liable in case of non-receipt of EOI by ICICI Bank for the reasons beyond the control of the Bank. Interested Parties are expected to take efforts to find out the status of communication sent by them to ICICI Bank to ensure their participation in the auction process.

This notice and contents hereof are subject to any prevailing laws, rules and regulations of India. Authorised Signatory Date: July 24, 2024

For ICICI Bank Limited,



Regd. Office: S-1, D-39, N-66, Phase IV, Verna Industrial Estate, Verna Goa-403722

Corporate Identity Number: L31200GA1992PLC003109

Extract of Statement of Unaudited Consolidated Financial Results

For the Quarter Ended June 30, 2024 (₹ in Lakhs)

Consolidated SI. **Particulars** Quarter Ended Year Ended 30.06.2024 31.03.2024 30.06.2023 31.03.2024 No. (Unaudited) (Audited) (Unaudited) (Audited) Total Income from Operations 9.83 27.46 24.73 63.28 (109.53)(488.34)(128.98)(109.89)Net Profit for the period before Tax Net Profit for the period after Tax (128.98)(353.44)(731.89)(111.90)Share of Minority interest in Profit/(Loss) Net Profit after Minority Interest (128.98)(353.44)(111.90)(731.89)Total Comprehensive Income (731.89)(99.70)(353.44)(111.90)for the period (Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) 1274.85 Paid-up Equity Share Capital of 1274.85 1274.85 1274.85 Face Value of ₹10/- each (13895.85)Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earning Per Share (in ₹) (5.74)(0.78)(2.77)(0.88)Basic & Diluted

Note:-The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange's websites www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.bluecoast.in

The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote. Additional Information on Standalone financial results is as follows:-

(₹ in La								
SI.	Particulars	(	Quarter End	ed	Year Ended			
No.		30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024			
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)			
1	Total Income from Operations	9.83	27.46	24.73	63.28			
2	Net Profit for the period before Tax	(128.98)	(109.28)	(109.51)	(487.47)			
3	Net Profit for the period after Tax	(128.98)	(352.83)	(111.88)	(731.02)			
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(99.70)	(352.83)	(111.88)	(731.02)			

# - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules. For and on behalf of the Board of Directors

Place: New Delhi (Kushal Suri)

Date : July 23, 2024 Whole Time Director **PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given that the immovable property i.e. All that piece & parcel of plot of land bearing Survey No.190, Hissa No. 7 adm. 150 sq. mtrs. and Survey No. 190, Hissa No.8, admeasuring 150 sq. mtrs., situate, lying and being at Revenue Village Ghodbunder, Mira Road (E), Taluka and District Thane, Within the limits of Mira Bhayandar Municipal Corporation, in the Registration District and Sub-District Thane and within the limit of Mira Bhayandar Municipal Corporation, owned by Shri. Sarbjeet Isharsingh, who have misplaced the Agreement dated 10th December, 2003 executed between Smt. Thakubai Pandurang Tare and M/s. Sunco Enterprises and even after taking diligent search not found the same till today.

Therefore, we are inviting through this Public Notice, any person / SRO having any objection to sale or claiming any right, title or interest in the said office and said shares by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, possession, inheritance, lease, lien, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with proof thereof to the undersigned having office at Das Associates, 23/A, 2nd Floor, 105, Opp. Bharat House, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400 023 within 7 days from the date hereof otherwise the sale will be complied and claim if any will be considered as waived.

Place: Mumbai Date: 23.07.2024 Advocate High Court

### **ORIENT BELL LIMITED** CIN: L14101UP1977PLC021546

Regd. Off.:- 8, Industrial Area, Sikandrabad - 203205, Dist. Bulandshahr, U. P. Corp. Off.: - Iris House, 16. Business Centre, Nangal Raya, New Delhi - 110046 Tel.:- +91-11-47119100, Email Id: investor@orientbell.com Website: www.orientbell.com

NOTICE TO SHAREHOLDERS TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND

This notice is being issued in terms of the provisions of the Companies Act, 2013 read along with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting Audit Fransfer and Refund) Rules, 2016 as notified by the Ministry of Corporate Affairs, New Delhi and as amended from time to time ("the Rules").

The Rules, interalia, provide for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years, to the Investor Education and Protection Fund (IEPF) set up by the Central Government.

In terms of the Rules, individual communications have been sent to those shareholders at their latest available address in respect of whom the dividend is unpaid/unclaimed since F.Y 2016-17 and thus whose shares are liable to be transferred to IEPF under the said Rules. The Company has uploaded the detail of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website www.orientbell.com.

n view of the above, all such shareholders are requested to make an application to the Company / its Registrar by 07.08.2024 for claiming the unpaid dividend for the year 2016-17 onwards so that the process of transfer of their shares to the IEPF could be stopped. It may please be noted that if no claim/application is received by the Company or the Registrar, by 07.08.2024 the Company will be compelled to transfer the underlying shares to the IEPF, without any further notice, by following the due process: as enumerated in the said Rules.

Kindly note that all future benefits, dividends arising on such shares would also be transferred to IEPF.

All shareholders are requested to note the above provisions and claim all unpaid dividends immediately.

It may also be noted that as per present rules the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the said Rules

For any clarification on the matter, shareholder may contact the Company's Registrar and Share Transfer Agents, M/s MCS Share Transfer Agent Ltd. Unit: Orient Bell Ltd., F-65, 1 Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi - 110 020, Tel. No. +91-11- 41406149. e-mail: admin@ mcsregistrars.com.

For Orient Bell Limited Yogesh Mendiratta

Date: 23.07.2024



Company Secretary & Head Legal

# glenmark

### **GLENMARK PHARMACEUTICALS LIMITED** Registered Office: B/2, Mahalaxmi Chambers, 22,

Bhulabhai Desai Road, Mumbai - 400 026; Corporate Office: Glenmark House, B. D. Sawant Marg, Chakala, Off. Western Express Highway, Andheri (E), Mumbai - 400099. Tel No.: +91 22 4018 9999 Fax No.: +91 22 4018 9986 Website: www.glenmarkpharma.com; Email: complianceofficer@glenmarkpharma.com CIN: L24299MH1977PLC019982

NOTICE TO SHAREHOLDERS

For transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund (IEPF)

(As per Section 124(6) of the Companies Act, 2013) n terms of the requirement of Section 124(6) of the Companies Act, 2013

read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting Audit, Transfer and Refund) Rules 2016 ("the Rules"), the Company is required to transfer the shares in respect of which the dividend remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years to the IEPF Account established by the Central Government.

The Company has sent individual communication to the concerned shareholders who have not encashed the dividend for the financial year 2016-17 and all subsequent dividends declared and paid by the Company which are liable to be transferred to IEPF as per the said Rules.

A list of such shareholders who have not encashed their dividends for seven consecutive years and whose shares are therefore liable for transfer to the IEPF Account, is displayed on the website of the Company http://www.glenmarkpharma.com/investors/shareholders-corner.

Shareholders are requested to forward the requisite documents as mentioned in said communication to the Company's Registrar and Share Transfer Agent on or before 28th October, 2024, to claim the shares and unclaimed dividend amount(s). Notice is hereby given that in the absence of receipt of a valid claim by the shareholder on or before 28th October 2024, the Company would be transferring said shares to IEPF Account without further notice in accordance with the requirement of the said rules Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Upon such transfer, shareholders can claim the transferred shares along with dividends from the IEPF Authority, by referring the procedure prescribed under the IEPF Rules or for more details visit the website of IEPF authority at www.iepf.gov.in.

For any information/clarifications on this matter concerned shareholders may write to the Company at complianceofficer@glenmarkpharma.com or contact the Company's the Registrar & Share Transfer Agent of the Company i.e. M/s. KFin Technologies Limited at following address: Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032, Toll Free No.: 1800-3454-001, Email: einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com.

For Glenmark Pharmaceuticals Limited Sd/-

Harish Kuber Mumbai, July 23, 2024 Company Secretary & Compliance Officer

**GLANCE FINANCE LIMITED** 

CIN: L65920MH1994PLC081333

7. Kitab Mahal, 192, Dr.D.N.Road, Fort, Mumbai - 400001 Email: glance@glancefin.com, Website: www.glancefinance.in. Tel No: 40100193

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

(Rs. in Lacs) Except EPS Year ended Quarter Ended **Particulars** 30.06.2024 31.03.2024 30.06.2023 31.03.2024 Audited Unaudited Audited Unaudited 933.00 Total Income From Operations 352.08 2,323.50 268.71 Net Profit/(Loss) for the period 150.40 91.56 80.08 332.29 ( Before tax, exceptional and/ or extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax 150.40 91.56 80.08 332.29 ( after exceptional and / or extraordinary items) Net Profit/(Loss) for the period After tax 56.65 48.88 194.08 91.40 ( after exceptional and / or extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comparison 243.34 1,129.17 666.70 (19.77)Profit /(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital 227.52 227.52 227.52 227.52 Earnings Per Share (of Rs. 10/- each) 4.05 8.60 Basic: 2.51 2.17 Diluted 4.05 2.51 2.17 8.60 Notes:

for Das Associates

1 The above financial results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meetings held on July 22, 2024 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015 (as amended),

The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 201S (as amended) except for the matters reported in para no.5 of Limited Review Report. The above Unaudited financial results are available on the Bombay Stock Exchange website (URL:www.bseindia.com) and on the Company's website (URL: www.glancefinance.in).

The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the results for the quarter ended June 2024 and have issued an qualified review report (refer para no.5 of Limited Review Report).

3 The Company is primarily engaged in the Finance & Investment activities and all other activities revolve around

the main business of the Company. Further, all activities are conducted within India and as such there is no separate reportable segment, as per the Ind AS 108 "Operating Segments" specified under Section 133 of the Act. The Company ceases to have financial assets and financial income more than 50 per cent of the total assets and

total income respectively. However, the management intends to carry out financial activities during the remaining part of the current Financial year which may fulfill athe above criteria. Accordingly, the Company holds NBFC registration from the Reserve Bank of India as at the quarter end. The Company had approached Reserve Bank of India for seeking temporary suspension of NBFC License and accordingly the financial statements are prepared as per Division III of Scedule III of the Companies Act, 2013.

5 The figures for the quarter ended March 31, 2024 are the balancing figures between audited figures in respect of full financial year and the unaudited published year to date figures upto nine months ended December 31, 2023 which were subject to limited review.

6 Provision for Gratuity and Leave encashment is made on estimated basis.

7 Previous period's / Year's figures have been regrouped / rearranged wherever necessary.

Narendra Karnavat Place: Mumbai (Director)

(DIN: 00027130) Date : 22nd July, 2024

**SMFG India Home Finance Company Ltd.** SMFG (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.) Grihashakti Corporate Off.: 503 & 504, 5th Floor, G-Block, Insipre BKC, BKC Main Road, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 Regd. Off.: Megh Towers, 3rd Floor, Old No. 307, New No. 165, Poonamallee High Road Maduravoyal, Chennai - 600 095.

**DEMAND NOTICE** UNDER THE PROVISIONS OF THE SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 ("the Act") AND THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("the Rules") The undersigned being the Authorized Officer of SMFG India Home Finance Company Ltd. (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.) (hereinafter referred to as SMHFC) under the Act and in exercise of the powers conferred under Section 13(12) of the Act read with Rule 3 issued Demand Notice(s) under Section 13(2) of the Act, calling upon the following borrower(s) to repay the amount mentioned in the respective notice(s) within 60 days from the date of receipt of the said notice. The undersigned reasonably believes that borrower(s) is / are avoiding the service of the Demand Notice(s), therefore the service of notice is being effected by affixation and publication as per Rules. The contents of Demand Notice(s) are extracted

Loan 4c. No. & Name of the Borrov er Di. o Demano Noiice U/s. Co-Borrov ers Properly Holders as Description **Sec**ure d ⊢ssets / Mortgage Property 13 (2)=& Total **1**s. ine-case may be Flat No. 403, on the 4th Floor, in the building known as Building No. 7B as per sanction plan and building No. 17 10.07.2024 LAN :- 613039211643157 as Per No. given by Developers in admeasuring Carpet ₹ 25,06,567.06 Siroj Mehadi Dhobi (Borrov er) area 50.10 Sq. Mtrs. being the part of parcel known as "M/s. Rs. Twenty Five Lakh 2. Nasibun Bibi (Co-Borrov er) Sugandhi Enterprises" of the Proposed scheme known as **Six Thousand Five** Add :- Thermal Power Road, Near "Colour City" to be constructed as Non-Agricultural land **Hundred Sixty Seven** Suresh Kirana Store, Lonipada beairng Survey No. 44/3 (Old Survey No.100A (P) 3), area Only) as on 09.07.2024 Dahanu Road (West), Palghar- admeasuring 45680.00 sqaure meter and bond on •East 401 602 by situated at Village Katkar (Boisar), Taluka : Palghar, **NPA Date:** 06.07.2024 District: Palghar, within the area of Sub Registrar Palghar, Taluka Palghar, District Palghar. LAN: - 613039211161977 10.07.2024 1. Mr. Narayansingh Mohansing ₹ 15,36,384.94 Flat No. 9, Second Floor, Type D-3, Building known as Rajpurohit (Borrow er)-(Rs. Fifteen Lakh "Trivedi Nagar", Society Known as "Shree RamKrupa . Mrs.Bhavna Kumari (@uaran)or) **Thirty Six Thousand** Add :- Shop No. 6, Keshav Dham 550 Sq. Ft. i. e. 51.11 Sq. Mtrs. (Built Up area), Constructed Co-operative Housing Society Ltd.", Admeasuring about Three Hundred Eighty **Four and Ninety Four** on Land bearing Survey No. 7, Village : Saravali, Taluka Boisar Palghar Road, Village Paise Only) as on Dist. Palghar. Boisar West, Tal. and Dist. Palghar, 09.07.2024 Maharashtra-401 501. NPA Date: 06.07.2024 Residential Flat No. 302, on Third Floor, area admeasuring about 419.75 Sq. Ft., equivalent to 39.01 Sq. Mtrs., Carpet LAN :- 606439211075298 Area, in the R. C. C Building No. 10/D, named as "Sanjivani Dinesh Majnulal Yadav Complex", constructed on land bearing Survey No. 110, 10.07.2024 Hissa No. 2, Survey No. 110, Hissa No. 3, Survey No. 110, (Borrov er)-₹ 14,61,334.46 Hissa No. 4, Survey No. 110, Hissa No. 5, Survey No. 110, Archana Vijendrabahadur (Rs. Fourteen Lakh Singh (Co-Borrov er) Hissa No. 06, Survey No. 110, Hissa No. 07, New Survey Sixty One Thousand No. 110, Hissa No. 10/A, (Old Survey No. 110, Hissa No. Mr. Arvind Kumar Pal

MS/RB/I/C/H, Mulund (East), Kalher, Taluka: Bhiwandi, Dist. Thane, within the limits of Mumbai-400 081. Kalher Grampanchayat, Talathi : Saja Kalher, Joint Sub-Registration District & Taluka Bhiwandi, Registration District and District Thane. The Borrower(s) are hereby advised to comply with the Demand Notice(s) and to pay the demand amount mentioned therein and hereinabove within 60 days from the date of this publication together with applicable interest, additional interest, bounce charges, cost and expenses till the date of realization of payment. The borrower(s) may note that SMHFC is a secured creditor and the loan facility availed by the Borrower(s) is a secured debt against the immovable property / properties being the secured asset(s) mortgaged by the borrower(s). In the event borrower(s) are failed to discharge their liabilities in full within the stipulated time, SMHFC shall be entitled to exercise all the rights under section 13(4) of the Act to take possession of the secured assets(s) including but not limited to transfer the same by way of sale or by invoking any other remedy available under the Act and the Rules thereunder and realize payment. SMHFC is also empowered to ATTACH AND / OR SEAL the secured assets(s) before enforcing the right to sale or transfer. Subsequent to the Sale of the secured assets(s), SMHFC also has a right to initiate separate legal proceedings to recover the balance dues, in case the value of the mortgaged properties is insufficient to cover

Add: - R. P. F. Railway Colony, Hissa No. 11, Survey No. 110, Hissa No. 12, Survey No.

Building No. 37, Room No. 5, 110, Hissa No. 15, Survey No. 110, Hissa No. 16, Survey Mithaagar Road, Opp ITI College, No. 110, Hissa No. 19, situate, lying and being at Mouje

10/1), Survey No. 110, Hissa No. 10/B, Survey No. 110,

under any other law. The attention of the borrower(s) is invited to Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets and further to Section 13(13) of the Act, whereby the borrower(s) are restrained / prohibited from disposing of or dealing with the secured asset(s) or transferring by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) any of the secured asset(s), without prior written consent of SMHFC and non-compliance with the above is an offence punishable under Section 29 of the said Act. The copy of the Demand Notice is available with the undersigned and the borrower(s) may, if they so desire, can collect the same from the undersigned on any working day during normal office hours.

the dues payable to the SMHFC. This remedy is in addition and independent of all the other remedies available to SMHFC

Place: Palghar / Thane, Maharashtra Date: 10.07.2024

**Authorized Officer** SMFG INDIA HOME FINANCE COMPANY LIMITED (Formerly Fullerton India Home Finance Co. Ltd.)

**Three Hundred Thirty** 

Four & Forty Six Paise

Only) as on 09.07.2024

NPA Date: 06.07.2024

## **G G ENGINEERING LIMITED** Regd. Office: Office No. 203, 2nd Floor, Shivam Chambers Coop Soc Ltd. S.V Road, Goregaon West, Near Sahara Apartment, Mumbai- 400104

(Quaranior)-

Corporate Office: Office No. 306, 3rd Floor, Shivam House Karam Pura, Commercial Complex, Opp. Milan Cinema, New Delhi, Delhi, India, 110015 CIN: L28900MH2006PLC159174, Scrip Code- 540614, Website: www.ggengg.in, Email: info@ggelimited.com UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

			FIGURES	IN LAKHS EXCE	PT SHARE DATA
		THR	EE MONTHS END	DED	YEAR ENDED
S. No.	PARTICULARS	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
INO.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	7046.43	7709.88	1856.66	21530.43
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(176.94)	808.98	44.46	1030.88
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(176.94)	808.98	44.46	1030.88
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(218.03)	547.03	33.88	710.47
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(218.03)	546.61	34.01	710.47
6	Paid up equity share capital (Face value of the share shall be indicated)	15844.99	13994.99	3806.79	13994.99
7	other equity excluding Revaluation Reserves	6207.55	6443.46	3470.71	6443.46
8	Earning per Equity Share:				
	Equity shares of par value Re 1 each				
	(EPS for three and nine months ended periods are not annualised)				
	Basic (in Rs.)	(0.01)	0.07	0.01	0.09
	Diluted (in Rs.)	(0.01)	0.08	0.01	0.10

Sd/-

1. The financial results of the company have been prepared in accordance with Ind AS prescribed under Section 133 of the Companies Act 2013 (the Act) read with the relevant rules

thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations 2015. 2. The above Uaudited Financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting at the corporate office held on 23 July 2024. The Statutory Auditor of the Company has carried out an audit of the above Financial Results of the Company for the guarter ended June 30, 2024 in term of the

Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and have issued Limited Review Report thereon . The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.ggengg.in.

For G G ENGINEERING LIMITED

**ATUL SHARMA MANAGING DIRECTOR** DIN: 08290588

**DATE: July 23, 2024** 

PLACE: Newapagialexp.epapr.in

अर्थसंकल्प शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा सिद्ध झाले

आहे. त्यामुळे केंद्राचे गोडवे गाणाऱ्या महायुतीने

महाराष्ट्रासाठी काय आणले याचा हिशेब जनतेला द्यावा.

विकास कामाच्या नावाखाली दिल्लीच्या चकरा मारणाऱ्या

एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी निधीबाबत चर्चा केल्या की तिथे जाऊन

राजकीय फायद्याची गणितं मांडली असा प्रश्न या

अर्थसंकल्पामुळे पडतो. त्यामुळे महायुती सरकार

महाराष्ट्राचा स्वाभिमान कितीवेळा तुडविणार याचा जाब

बेरोजगार तरूणांसाठी पहली नोकरी पक्की ही योजना

आणली होती. या योजनेनुसार इंटर्निशप देण्याचं आश्वासन

आम्ही दिले होते. आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी हीच घोषणा

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने न्यायपत्रात

# धोरण आणि व्हिजन नसलेला सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प : नाना पटोले

मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात फक्त मोठमोठे आकडे व आकर्षक घोषणा आहेत, कोणतेही धोरण आणि व्हिजन नाही. गेल्या १० वर्षापासून मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात जनतेच्या हितापेक्षा हेडलाईन मॅनेजमेंटचीच काळजी घेतलेली दिसते. देशात आज बेरोजगारीची मोठी समस्या असताना तरुणांना पक्क्या नोकऱ्या देण्यासाठी सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही.

शेतकऱ्यांना दिलासा देणारी एकही योजना अर्थसंकल्पात दिसत नाही, महागाईने त्रस्त जनतेला दिलासा देण्यासंदर्भात तरतुद नाही, एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाने सर्व घटकांची घोर निराशा केली असून शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी, लघ. छोटे व मध्यम उद्योगासह सर्वसामान्यांची निराशा केली आहे. सरकार टिकवण्यासाठी बिहार आणि आंध्रप्रदेशला मोठा निधी आणि महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पाने पुसली आहेत यावरून शिंदे-फडणवीस-अजित पवारांनी केंद्रात काही पत नाही हे स्पष्ट झाले आहे. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना सूचित करण्यात येते की, मूळरित्या श्री. अनंत सोन

भालेकर हे जुनी रचना क्र. सेक्टर ए-११७, न्यु महाकाली नगर मार्वे क्रॉस रोड, टाटा पावर हाउसच्या मागे, मालाड (पश्चिम)

मान क्रमस राइ, ट्राटा पानर हाउसच्या माग, मालाइ (पाध्या), मुंबई १०० ०५५ थेबील मालमाने मालक होते व न्यानंत उपस्थार्य अवास करार अंतर्गत मे. प्रेस इस्टेट डेव्हलोपमेंट कॉपीराज व सोसायर्ट मालक्यों महाकाली नगर एसआए सीपव्यास लि., आवंट-फर्टट क्र. २०६, २ ला मजला, बिलडीं फ. ५, प्लॉट, फ्र. २८४१, मालक्यों महाकाली नगर एसआएए सीपव्यास लि., मार्चे क्रसि रोड,

मालक्षणा महाकाला नगर एकआरा, साएक्षण्य । तत्, माय क्रास्त राह, टाट्टा पावस हाइक्क्या मांगे, माला हं, भू मुंबई १०० ०१५ ही मालक्षता सदर श्री. अनंत सोन् भालेकर यांना केली आहे व त्यांचा मृत्यू दि, ०१,०५,२००६ रोजी झाला होता त्यांच्या मागे त्यांचे कावदेशीर वारस अर्थात श्रीम. पार्वली सोनू भालेकर हे केवळ त्यांचे कावदेशीर वारस आहेत व त्यांचा मृत्यू त्यांच्या आभी दि, ०५,०८,१९७२ रोजी झाला होता. दिवंगत श्री. अनंत सोनू भालेकर वांच्या मृत्यूनंतर त्यांची आई सीम, पार्वली सीम, भालेकर हे सदर प्लांच्या मृत्यूनंतर त्यांची आई सीम, पार्वली सीम, भालेकर हे सदर प्लांच्या मृत्यूनंतर त्यांची आई

श्रीम. पार्वती सोन् भालेकर हे सदर फ्लॅटचे केवळ मालक बनले व त्यांच

कोणाही व्यक्तीस कोणतेही दावे व कोणतेही हक्क असल्यास मालकीहर

ाहाण, देणगी, धारणाधिकार, प्रभार, वारसा आदी काही असल्यास स फ्लॅटमधील अधोहस्ताक्षरित यांना लेखी स्वरूपात संबंधित दस्तावे राराटाचारा अभावस्थातारा चांगा एक्का त्यक्तारा समाचा दूस गंज्यासह त्यांचे दावे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेगासून ०५ दिवर अत सूचित करावे अन्यथा दावे वा दावे काही असल्यास सदर ब्ह हाही असल्यास ते अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील.

कार्यालय : एसीबीए, ३ रा मजला, एम. एम. कोर्ट अंधेर

जाहीर सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशीत श्रीम. धनराजी शेषनारायण मिश्रा यांच्या वतीने देण्या येते की, ते दिवंगत श्री. शेषनारायण रघुवीर प्रसा मिश्रा यांचे कायदेशीर वारस आहेत व ते दकान क्र. ३ तळ मजला, ताज महल अपार्टमेंट को-ऑप. हा. सो लि., नवघर फाटक रोड, भाईंदर (पूर्व), तालूका जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील मालमत्तेचे मालक होते मे. शेख कन्स्ट्रक्शन कं. यांनी वरील सदर दुकान श्री. रामकरन रामजास चौंधरी यांना विक्री करा २४.०९.१९७७ अंतर्गत श्री. रामकरन रामजास चौंधरी यांनी वरील सदर दुकान श्री. शेषनारायण रघुबीर प्रसाद मिश्रा यांना विक्री केला व

विक्री करार दि. १०.०२.१९८५ अंतर्गत केले श्री. शेषनारायण रघुबीर प्रसाद मिश्रा यांचा मृत्यू दि. ०८.०९.२००९ रोजी भाईंदर (पूर्व) येथे झाला होता व त्यांचा मुलगा श्री. राकेश शेषनारायण मिश्रा यांच मृत्य दि. ०६.११.२०२२ रोजी झाला होता. वरील सद

मृत्यूनंतर त्यांच्या १. श्रीम. धनराजी शेषनारायण मिश्रा (पत्नी) श्री. राजीव शेषनारायण मिश्रा (मुलगा ३. श्रीम. नीलम तिवारी (मुलगी) ४. श्रीम. छाया ब्रजेश मिश्रा (मुलगी) ५. श्री. आशिष शेषनारायण मिश्रा

. श्रीम. आशा राकेश मिश्रा (सून)

१३.०६.२०२४ श्री. राजीव शेषनारायण मिश्रा २. श्रीम. नीलम तिवारी

ब्रजलेश

मिश्र

दिनांक : २३/०७/२०२४

तारखेनुसार

28.82.808/-

दि. १४.०३.२०२३

अनुसार

राखीव मूल्य,

इसारा रक्कम ठेव,

अतिविस्तार मुल्य रु.

रु. १७,१०,०००/-

₹. १,७१,०००/-

₹. १७,१००/-

लिलावाची

तारीख व वेळ

09.06.202

०१.३० वा

स्थळ : मुंबई

श्री. अमित राकेश मिश्रा (नातू) ८. श्री. सुमीत राकेश

मिश्रा (नातू) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. रिलीज

छाया

४. श्री. आशिष शेषनारायण मिश्रा ५. श्रीम. आशा राकेश मिश्रा ६. श्री. अमित राकेश मिश्रा ७. श्री. सुमीत राकेश

मिश्रा यांनी त्यांचे शेअर, हक, अधिकार व हितसंबंध

सदर दकानामधील श्रीम. धनराजी शेषनारायण मिश्र यांना नावे रिलीज्ड केले व ते दकान जागेचे एकमेव

मालक आहेत. त्यानंतर, ते सोसायटीचे सभासदत्वाकरिता

अर्ज करत आहेत व सदर दुकान त्यांच्या नावे हस्तांतरण

करत आहेत. जर कोणाही व्यक्तीस माझे अशील यांच्य

संबंधात कोणतेही आक्षेप असल्यास वरील सदर दकान व

संबंधित कायदेशीर वारस व वरील मालमत्तेच्या संबंधात कोणतेही दावे, आक्षेप असल्यास तसेच विक्री

हस्तांतरण, वारसाहक्क, गहाण, भाडेकरार, अधिकार

हितसंबंध आदी काही असल्यास त्यांनी सदर व्यक्तीचे

त्यांचे/तिचे दावे वा आक्षेप काही असल्यास संबंधित

दस्तावेज पुरावे यांच्यासह लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरि

यांना सदर जाहिरात/ सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून ११

दिवसांच्या आत सूचित करावे. १४ दिवसांनंतर कोणतेर्ह

दावे गहित धरले जाणार नाहीत व श्रीम. धनरार्ज

**शेषनारायण मिश्रा** यांच्या नावे दुकान जागेचे एकमेव

मालक आहेत व सदर दुकान जागा स्पष्ट व पारदर्शक

कार्यालय क्र. २३, १ ला मजला, सन शाइन हाइट्स, रेल्वे स्टेशन जवळ, नालासोपारा (पूर्व), जि. पालघर - ४०१ २०९

आर. एल. मिश्रा वकील, उच न्यायालय, मुंबई

कॅपिटल इंडिया होम लोन्स लिमिटेड

सीआयएन : U65990DL2017PLC322041

राखीव मूल्य, इसारा रक्कम ठेव (इरठे) व इरठेची अंतिम तारीख खालील निर्देशित अनुसार आहे

स्थावर

मालमत्तेचे विवरण

फ्लॅट क्र. ०२, मोजमापित ४१८ चौ. फूट बिल्ल

श्री पुनम को-ऑप. हा. सो. लि., सर्व्हें क्र. ५७,

हिस्सा क्र. ११, काटेमणिवली गाव, कल्याण

पूर्व, ठाणे ४२१ ३०६ येथील सर्व हक यांच्यासह

(मर्यादित नसलेले वापरातील हक व कार पार्किंग

जागा, समान क्षेत्र, सुविधा, उपक्रम, विकास हक आदी (लागू असल्यास) व सर्व फर्निचर,

फिक्सचर, फिटींग व संलग्न काही गोष्टी.

अप (क्षेत्रफळ) तळ मजला,

CAPITAL INDIA नोंदणीकृत कार्यालय : ७०१, ७ वा मजला, अगरवाल कॉर्पोरेट टॉवर, प्लॉट क्र. २३, डिस्ट्रीक्ट सेंटर, राजेंद्र प्लेस, नवी दिल्ली ११० ००८

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या सहवाचन सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) नियम, २००२ च्या नियम ८(६) अनुच्छेदच्या तरतूदी अंतर्गत स्थावर मालमत्तेकरिता विक्रीची लिलाव विक्री सूचना सूचना याद्वारे आम जनतेस व कर्जदार व हमीदार यांना देण्यात येते की, खालील निर्देशित स्थावर मालमत्ता कॅपिटल इंडिया होम लोन्स लिमिटेड/ प्रतिभूत धनको यांचे प्राधिकृत अधिकारी यांच्याद्वारे रक्कमेच्या वसुलीकरिता सदर स्थावर मालमत्तेचे **जशी आहे जेथे आहे, ज़र्शी आहे जी आहे व जेथे कुठे आहे तत्त्वावर** खालील निर्देशित तारीख व वेळेस विक्री करण्यात येत आहे व खालील निर्देशित थिक रक्कमेची वसुली करण्याकरिता व खालौल निर्देशित कर्जदार व हमीदार यांच्याकडून प्रतिभूत धनको म्हणून त्यावरील व्याज व अन्य खर्च यांच्यासह प्रदान

पद्धतीने असल्याचे मानले जाईल. दि. २४.०७.२०२४

यांच्या

श्रीम.

दि. २४.०७.२०२४

अंधेरी (पू), मुंबई ६९.

पंकजकुमार बी. पां

केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की. देशातील बहसंख्य लोकसंख्या ही शेतीवर अवलंबन आहे परंतु अर्थसंकल्पाने शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर अवलंबन असलेल्या बहसंख्य जनतेची घोर निराशा केली आहे. शेतमालाच्या हमी भावाचा मोठा प्रश्न आहे त्याला कायदेशीर हमी देण्याबाबत अर्थमंत्र्यांनी चकार शब्द काढला नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासंदर्भात योजना नाही. शेती साहित्यावर आकारला जाणारा १८ टक्के जीएसटी संपवणे दर दूरच तो कमी ही केलेला नाही. कृषी क्षेत्रासाठी काही कोटींचे आकडे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही हा आतापर्यंतचा अनुभव आहे.

बेरोजगारी संपवण्यासाठी रोजगार निर्मितीवर भर देणे अपेक्षित असताना त्यावर ठोस धोरण नाही. पाच वर्षांत एक कोटी तरुणांना ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी आणि महिन्याला ५ हजार रुपये भत्ता देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या न्याय पत्राची ही नक्कल आहे पण

काँग्रेस सत्तेत आले असते तर डिप्लोमाधारक आणि पदवीधरांना पहिली नोकरी पक्की करून अप्रेंटिस शिपच्या माध्यमातुन प्रतिमहिना ८५०० रुपये देणार होते आणि केंद्र सरकारच्या विविध विभागातील रिक्त ३० लाख पदे भरणार होते. अर्थसंकल्पात ही ३० लाख रिक्त पदे भरून नवीन पदे निर्माण करण्याचा उल्लेख दिसत नाही.

आयकरामध्ये थोडा बदल केला असला तरी त्याने मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला फारसा लाभ होणार नाही, गेल्या १० वर्षात आरोग्य उपचार व शिक्षण प्रचंड महागले आहे, ते सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेले

क्षेत्रांसाठी काही ठोस घोषणा होतील अशी अपेक्षा होती व जनतेच्या पदरी निराशाच पडली. अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर शेअर बाजारही कोसळला आहे यावरून उद्योग क्षेत्राचीही अर्थसंकल्पाने घोर निराशा केली हे स्पष्ट झाले आहे. एनडीए सरकारचा आजचा अर्थसंकल्प सर्वाथाने निराशादायक आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

### महापारेषणच्या संचालकपदी (वित्त) तृप्ती मुधोळकर यांची नियुक्ती

मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) संचालक (वित्त) पदाचा कार्यभार श्रीमती तुप्ती नितीन मुधोळकर यांनी शुक्रवारी (दि.१९) घेतला. संचालक (वित्त) या पदावर विराजमान होणाऱ्या त्या महापारेषणच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी

महानिर्मिती कंपनीच्या मुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) म्हणन मख्यालय, मंबई येथे काम पाहिले होते. चार्टर्ड अकाऊंटंट पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या ऑगस्ट १९९६ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत

मंडळात ४०० के. व्ही. विभागीय कार्यालय नागपूर येथे व्यवस्थापक (वित्त व लेखा) म्हणून रुज् झाल्या. त्यानंतर महानिर्मितीच्या स्थापत्य विभाग खापरखेडा, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र, अंतर्गत लेखा विभाग नागपूर, कोराडी औष्णिक विद्युत केंद्र, बांधकाम विभाग कोराडी आणि मुख्यालय

मुंबई इत्यादी ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर त्यांनी यशस्वीरीत्या काम केले आहे. व्यवस्थापक (वित्त व लेखा) ते मुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अशा विविध महत्वपूर्ण पदांवर त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला होता

# त्यामुळे आरोग्य आणि शिक्षण या दोन महत्त्वांच्या

सोयाबिन, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला विसर पडल्याचे आता लपुन राहिले नाही. त्यामुळे केंद्रीय

# एएसआय

#### एएसआय इंडस्टिज लिमिटेड

केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा

मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात केंद्र

सरकारच्या लाडक्या महायुतीचे सरकार असताना

महाराष्ट्राला पर्यायाने महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा

दाखविला आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र द्वेष्टे

असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. देशात सर्वाधिक कर

महाराष्ट्रातून जात असताना महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून

भरीव असे काहीच मिळाले नाही. काँग्रेसच्या न्याय पत्राची

उचलेगिरी अर्थसंकल्प दिसून आली आहे. अशा शब्दात

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र

वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र सरकारने यंदाच्या

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष कोणतीही तरतूद

केली नाही. महाराष्ट्रातील कापूस, संत्रा, धान, कांदा,

सरकारच्या अर्थसंकल्पावर सडकून टिका केली आहे.

सीआयएन : L14101MH1945PLC256122 लोअर परेल, मुंबई ४०० ०१३. **दूर.** ०२२-४०८९६१०० **फॅक्स :** ०२२-४०८९६१९९

जनताच विचारेल.

वेबसाइट : www.asigroup.co.in ईमेल : investors@asigroup.co.in

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाखात)

मंडळाच्या आदेशान्वरे

			वर्ष अखोर		
अनु. क्र.	विवरण	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
Α.,		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٧.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३४४.१०	४५५२.२०	३५५५.२३	१४४६९.२३
٦.	कर पूर्व नफा/(तोटा)	५५२.५९	१६६५.१२	५५०.३२	३४८४.६६
э.	कर पश्चात नफा/(तोटा)	30.00	१२४६.६२	४२३.१०	२५११.०६
٧.	कालावधीकरिता एकूण सर्वसमोवशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ तोटा (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	३७६.५७	४६२.५६	३९४.०९	१६८९.७४
ч.	प्रदानित भाग भांडवल रु. १/- प्रत्येकी	९००.७५	९००.७५	९००.७५	९००.७५
ξ.	अन्य इक्रिटी (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये निर्देशित मूल्यांकन राखीव वगळता)	-	-		२२९५४.८७
<b>७</b> .	उत्पन्न प्रति शेअर रु. १/- प्रत्येकी (वार्षिकरित्या नाही)				
	ए. मूळ	۶۷.٥	१.३८	০.४৬	२.७९
	बी. सौम्य	۶۷.٥	१.३८	০.४৬	२.७९

ठिकाण : मुंबई

१. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह दाखाल तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेज वेबसाइट बीएसई <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a> व कंपनीची वेबसाइट <a href="www.asigroup.co.in">www.asigroup.co.in</a> वर उपलब्ध आहे.

दीपक जाटिया अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दि. २३ जुलै, २०२४ डीआयएन : ०१०६८६८९

# अचल मालमत्तेच्या इ लिलाव विक्रीची जाहीर सूचना

सीआयएन : य६७१००एम एच २००७ पीएलसी १७४७५९

नोंदणीकृत कार्यालय: एडलवाईज हाऊस, १ ला मजला सीएसटी रोडसमोर, कालिना, मुंबई ४०० ०९८

सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शनऑफ फिनान्शिअलअसेटस अँड इन्फोर्समेंटऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट कायदा २००२ ( सरफेसी कायदा) तसेच त्यासह वाचा सेक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ चा नियम ८ (६) आर / डब्ल्यु ९(१) च्या अनुसार

खालील प्रमाणे नमद केलेल्या **विविध वित्तीय संस्थानी** ( यापढे ज्यांचा एकत्रित उल्लेख असाइनर करण्यात येणार आहे ) दिलेल्या वित्तीय सहाय्यता एडलवाईज असे रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांना बहाल करण्यात आल्या आहेत जी कंपनी **विविध विश्वस्तांसाठी ट्रस्टी** म्हणून कार्यरत आहे आणि ज्यांचा उल्लेख खालील प्रमाणे नमूट केलेल्या पालिकेत करण्यात आला आहे. सदरील असाइनमेंट च्या अनुसार ईएआरसी हे असाइनरच्या भूमिकेत आहेत बाणि संरक्षित धनको म्हणून त्यांचे अधिकार वापरत आहेत ईएआरसी यांनी संरक्षित धनको म्हणन खालील प्रमाणे नमद केलेल्या अचल मालमत्तांचा ताबा सरफेसी कायदा १३ (४) च्या अनसार घेतला आहे आणि त्या अंतर्गत सचित करतात आम जनता आणि विशेषतः कर्जदार, हमीदार यांना सचित करण्यात येते की खालील प्रमाणे नमुद करण्यात आलेल्या अचल मालमत्ता संरक्षित धनको यांच्याकडे तारण ठेवण्या भाल्या आहेत आणि ज्यांचा प्रत्यक्ष ताबा प्राधिकृत अधिकारी ( एओ ) यांनी घेतला आहे आणि ज्यांची विक्री **"जसे आहे जिथे आहे", "जे आहे ते आहे" आणि"जे आ**हे **तसे आहे" तत्वावर** ईएआरसी यांना येणे असलेल्या खालील प्रमाणे नमद केलेल्या रकमेच्या वसलीसाठी तसेच त्यावरील व्याज आणि अन्य आकार, शल्क आणि जी रक्कम कर्जदार आणि हमीदार यांनी जमा केली आहे त्यात वजा करून वसुल करण्यासाठी करण्यात येणार आहे. राखीव किंमत आणि ईएमडी रक्कम संबंधित मालमत्तेसाठी खालील प्रमा र्ड लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या मालमत्तेचा तपशील

कर्ज खाते क्रमांक / विक्री करणारी आस्थापना	कर्जदार / सह कर्जदार यांचे नाव	विश्वस्तांचे नाव	बँकेचे नाव आणि शाखा, खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड	येणे रक्कम रुपयात	राखीव किंमत (रु)	ईएमडी (रु)	लिलावाची तारीख आणि वेळ	ताब्याचा प्रकार
००१०२१३४७ ( जुना एसेल क्रमांक एलएनएमयुएम ०९५१७- १८०००१४२८)/	१ शत्रूहन एम कुर्ली (अर्जदार ) २. प्रीती शत्रूहन कुर्ली (सह कर्जदार ) ३ मंगल गिसावान कुर्ली (सह कर्जदार )	ईआरसी ट्रस्टएससी ४३५	आयसीआयसीआय बँक लिमिटेड नरिमन पॉइँट ०००४०५१२८२६; आयसीआयसी००००४	<b>रु</b> ८,५३,५३१. ३१ दिनांक ०५/०७/२०२४ रोजी	रु १४,३५,००० (रुपये चौदा लाख पस्तीस हजार मात्र)	रू १,४३,५०० /- (रुपये एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे मात्र)	२७/०८/२०२४ दुपारी १२. ०० वाजता	प्रत्यक्ष

हिस्सा क्रमांक ०२ हिना पर्व ४०० ६१२ या मालमनेना पूर्ण तो भार

१०२ एमएसएम ००१०२१०७८ ( जुना एसेल क्रमांक एलएनएमयुएम ०६७१६- १७००००८४०)/ अदानी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड	१ किशन सिंग गजेंद्र सिंग खारवाड (अर्जदार ) २ भेरू सिंग उदय सिंग खारवाड (सह कर्जदार)	ईआरसी ट्रस्ट एससी ४३५	आयसीआयसीआय बँक लिमिटेड नरिमन पॉइंट ०००४०१२४८२६; आयसीआयसी ०००००४	सत्त्याएशा हजार सातशे शहाऐंशी पैसे नव्वद मात्र) दिनांक २३/०७/२०२४ रोजी	रु ८,६०,००० /- (रुपये आठ लाख साथ हजार मात्र)	/- (*रुपय शहाऐंशी हजार आठशे मात्र )	·	प्रत्यक्ष		
मालमत्तेचा तपशीलः दुकान क्रमांक ०२, क्षेत्र १२६ चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र, तळमजला ए विंग, इमारतनामे साई कृपा अपार्टमेंट, सर्व्हें क्रमांक ५२/१ / सी आणि गावठाण ग्रामपंचायत घर क्रमांक ८५७ ए, मौजे शेलु, तालुका कर्जत, जिल्हा रायगङ या मालमत्तेचा पूर्ण तो भाग										

	१०२ एमएसएम ००१०२१८०१ ( जुना एसेल क्रमांक एलएनटीएचएन १०५१८- १९०००२२१०) / अदानी कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड	१. लालदर राम रतन सिंग (अर्जदार) २ पूनम लालेंदर सिंग (सह कर्जदार)	ईआरसी ट्रस्ट एससी ४३५	आयसीआयसीआय बँक लिमिटेड नरमन पॉईंट ०००४०५५२४८२६; आयसीआयसी ००००४	रु १२,१३,२०८. ६० /- ( १,७८,०९४. ५० + १०,३५,११४. ११) दिनांक २३/०७/२०२४	रु १६,१२,८०० /- (रुपये सोळा लाख बारा हजार आठशे मात्र)	(रुपये १,६१,२८० एक लाख एकसष्ठ हजार दोनशे एँशी मात्र)	४. ०० वाजता	प्रत्यक्ष	
ı	मालमत्तेचा तपशील : सदनिका क्रमां खरवाई नाक्यासमोर बदलापर पर्व मं				ग प्रकल्प नामे मॉनि	गिस्टार , सिद्धी रि	प्रेटी, खरवाई गा	व, उषा किरण सो	सायटी /	II

खरवाई नाक्यासमीर, बदलापूर, पूर्व, मुंबई ४२१ ५०३ या मालमत्तेचा पूर्ण तो

		दर्भातील महत्वाची माहिती
१	सर्व ते धनाकर्ष (डीडी )वरील प्रमाणे नमूद केलेल्या ट्रस्टच्या नावे मुंबई येथे ह	अदा होणे आवश्यक आहे
२	ईएमडी सादर करण्याची अंतिम तारीख	लिलावाच्या तारखेच्या पूर्वी एक दिवस
3	बोली सादर करण्याचे ठिकाण	१ ला मजला, एदलवाईज हाऊस, सीएसटी रोड समोर, कलिना, मुंबई ४०० ०९८
8	इ लिलावाचे ठिकाण	(लिलावाचे संकेतस्थळ ) : इ लिलाव (https://auction.edelweissarc.in)
ξ	संपर्क तपशील	टोल फ्री क्रमांक : १८०० २६६ ६५४०
Ø	मालमत्तेच्या पाहणीची तारीख आणि वेळ	पूर्व परवानगीच्या अनुसार
लिल	<b>।।वाच्या अटी आणि शर्ती :</b> लिलाव प्रक्रियेच्या सविस्तर अटी आणि शर्ती जाणून	घेण्यासाठी कृपया संरक्षित धनको (ईएआरसी ) यांचे संकेतस्थळ (https://auction
ede	lweissarc.in) येथे देण्यात आलेली लिंक पाहावी.	

एडलवाईज असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांच्या करिता

Edelweiss

#### ग्लॅन्स फायनान्स लिमिटेड सीआयएन : L65920MH1994PLC081333

७, किताब महल, १९२, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१.

ईमेल : glance@glancefin.com वेबसाइट : www.glancefinance.in दूर. क्र. : ४०१००१९३

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्शांवर अहवाल

(रु. लाखांत) ईपीएस वगळता

				वष अरगर		
	н. Б.	तपशील	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
,	п.		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
5	ξ.	कामकाजातून एकूण महसूल	३५२.०८	933.00	२६८.७१	२,३२३.५०
;	۹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (कर पूर्व, अतिरिक्त व अतिविशेष बाबी)	१५०.४०	९१.५६	८०.०८	३३२.२९
	<ul> <li>कर पूर्व कालावधीकिरता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त व अतिविशेष बाबी पश्चात)</li> </ul>		१५०.४०	९१.५६	८०.०८	३३२.२९
3	٤.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त व/ वा अतिविशेष बाबी पश्चात)	९१.४०	५६.६५	86.66	१९४.०८
t	<ul> <li>कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा /(तोटा) (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)</li> </ul>		६६६.७०	(१९.७७)	२४३.३४	१,१२९.१७
	۹.	इकिटी भाग भांडवल	२२७.५२	२२७.५२	२२७.५२	२२७.५२
(	७. उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)					
		मूळ	8.04	२.५१	२.१७	८.६०
L		सौम्यीकृत	४.०५	२.५१	२.१७	८.६०
0						

१. वरील वित्तीय अहवाल लेखा समितीद्वारे पाहण्यात आला आहे व दि. २२ जलै. २०२४ रोजी सेबी (सूची विनियमन व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सुधारित) आयोजित केली आहे.

वरील अहवाल कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित असल्यानुसार त्यांचा अवलंब करण्याकरिता कंपनी (इंडियन अकाउंटिंग स्टॅंडईस) नियम, २०१५ (आयएनडी एएस) अनुसार आहे. वरील लेखापरीक्षित वित्तीय अहवाल बॉम्बे स्टॉक एक्सचेज वेबसाइट (यूआरएल :om>) व कपनीची वेबसाइट (यूआरएल <u><ww</u> <u>।ce.111></u>) वर उपलब्ध आहे

२. कंपनीचा वैधानिक लेखापरीक्षित अहवाल मर्यादित अहवाल दि. ३० जून, २०२४ रोजी अखेर तिमाहीकरिता मर्यादित केला आहे व पात्र मर्यादित अहवाल जारी केला आहे (पष्ट क्र. ५ मर्यादित अहवाल पाहावा). ३. कंपनी कंपनीच्या मुख्य व्यवसायांच्या अनुसार वित्तीय व गुंतवणूक उपक्रम व सर्व अन्य उपक्रम राबविण्याकरिता पायमरीली नियुक्त केली आहे.

पुढे, सर्व उपक्रम ॲक्टच्या अंतर्गत विहित आयएनडी एएस १०८ ऑपरेटिंग सेगमेट्स अनुसार ॲक्टच्या अनुच्छेद १३३ विभिन्नरित्या अहवाल ४. कंपनीने सध्या चालु वित्तीय वर्षाच्या अखोरकरिता निव्वळ उत्पन्नाच्या ५० टक्केपेक्षा जास्त वित्तीय मालमत्तांवर एकुण मालमत्ता व उत्पन्नाच्या ५० टक्के वित्तीय मालमत्तेमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे, कंपनी एनबीएफसी नोदणीकरण धारक असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे उर्वरित

ताळेबंद तारीखा आहे. कंपनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पक्रियेमध्ये आहे व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुसूची ३ च्या विभाग ३ अनुसार तयार केलेल्या वित्तीय अहवाला अनुसाार व एनबीएफसी परवानाच्या तात्काळ सस्पेशनकरिता अहवालीत आहे. ५. दि. ३१ मार्च, २०२४ अखेर तिमाहीकरिता आकडेवारी वित्तीय अहवालांचा वरील संपूर्ण निष्कर्ष लेखा समिती द्वारे मंजूर करण्यात आला आहे व दि. ३१ डिसेबर, २०२३ रोजी अखोर नऊ महिने अखोरकरिता आयोजित सभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे.

६. ग्रॅच्युटि व लीव्ह एनकॅशमेंटकरिता तरतूद अंदाजित आधारावर केली आहे.

७. मागील कालावधीची आकडेवारी/वर्षाची आकडेवारी जी वर्गीकरण करण्याच्या पुष्टी करण्याकरिता/ पुन:निर्धारित करण्यात येत आहे.

ग्लॅन्स फायनान्स लिमिटेडकरिता

नरेद्र कर्णावत (संचालक)

ठिकाण : मुंबई दिनांक : २२ जुलै, २०२४

### जी जी इंजिनीअरिंग लिमिटेड

नोदणीकृत कार्यालय : कार्यालय क्र. २०३, २ रा मजला, शिवम चेवर्स को-ऑप. सो. लि., एस. व्ही. रोड, गोरेगाव पश्चिम, सहारा अपार्टमेट जवळ, मुंबई ४०० १०४. कॉर्पोरेट कार्यालय : कार्यालय क्र. ३०६, ३ रा मजला, शिवम हाऊस करम पुरा, कमर्शिअल कॉम्प्लेक्स, मिलन सिनेमा समोर, नवी दिही, दिही भारत ११० ०१५. सीआयएन : ङ२८९००चक्२००६झङ्ख१५९१७४ स्क्रीप कोड : ५४०६१४ वेबसाइट : www.ggengg.in इंमेल : info@ggelimited.com

दि. ३० जून, २०२४ रोजी अखेर तिमाहीकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल

	आकडवारी लाखात शंभर डाटा वर्ग								
			तीन महिने अखे	र	वर्ष अखेर				
अनु.	विवरण	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024				
殐.		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)				
1	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	7046.43	7709.88	1856.66	21530.43				
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पूर्व)	(176.94)	808.98	44.46	1030.88				
3	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पश्चात)	(176.94)	808.98	44.46	1030.88				
4	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी पश्चात)	(218.03)	547.03	33.88	710.47				
5	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालाधीकरिता समाविष्ट नफा/(तोटा) (कर पश्चात)	(218.03)	546.61	34.01	710.47				
	व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)								
6	प्रदानित इक्किटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य निर्देशित केले आहे)	15844.99	13994.99	3806.79	13994.99				
7	अन्य इक्विटी मूल्यांकन राखीव वगळता	6207.55	6443.46	3470.71	6443.46				
8	उत्पन्न प्रति इक्विटी शेअर								
	प्रति मूल्य रु. १ प्रत्येकीचे इक्विटी शेअर्स								
	(तीन व नउ महिने अखेर कालावधीकरिता ईपीएस वार्षिकी नाही आहे)								
	मूळ (रु. मध्ये)	(0.01)	0.07	0.01	0.09				
	सौम्य (रु. मध्ये)	(0.01)	0.08	0.01	0.10				
<u></u>									

१. वरील 🗦 सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत व चालू नियम अनुसार संबंधित नियमांसह कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) च्या अनुच्छेद १३३

२. वरील अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व त्यांची सभा संचालक मंडळाद्वारे कॉर्पोरेट कार्यालय येथे दि. २३ जुलै, २०२४ रोजी आयोजित केली आहे. कंपनीचा वैधानित अहवाल वरील वित्तीय अहवालाच्या लेखापरीक्षित मध्ये तिमाही अखेर दि.३० जून, २०२४ रोजी अखेर सेबी (एलओडीआर) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत मर्यादित अहवाल अनुसार

३. वरील अहवाल स्टॉक एक्सचेंजसह दाखल अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह दाखल आहे. अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज अर्थात www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट www.ggen.gg.in वर उपलब्ध आहे.

जी जी इंजिनीअरिंग लिमिटेड करित अतुल शर्मा

(डीआयएन : ०००२७१३०)

दि. २३ जुलै, २०२४ ठिकाण : नवी दिल्ली

इच्छुंक बोलीदारंनी कृपया संपर्क साधावा : **संदिप शिवाजी कांबळे** मो. ९३२२५७२९४९/८६००२०००८८ दि. २४.०७.२०२४

https://www.bankauctions.com पाहावी.

कर्जदार/

सह-कर्जदार,

हमीदार यांचे नार

१. अनिता

मिलींद सरदार,

२. मिलींद सरदार

豖.

प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र कॅपिटल इंडिया होम लोन्स लिमिटेड

मालमत्ता पडताळणीची ऑन-साईट तारीख व वेळ : दि. ०७.०८.२०२४ ते ०८.०८.२०२४ रोजी १०.०० ते ५.०० पर्यंत विक्रीच्या विस्तृत अटी व शर्तींकरिता कृपया प्रदानित ईलेक्ट्रोनिका फायनान्स लिमिटेड/ प्रतिभूत धनको वेबसाइट

बिल्डींग

अंतर्गत विहित आयएनडी एएस सहवाचन कंपनीचा वित्तीय अहवाल तयार केला आहे.

व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०८२९०५८८